Filmcity Media Limited

Regd. Office: A/511, Royal Sands Chs Ltd., Shastri Nagar, Andheri West, Mumbai - 400053
M. No. 9987008484, E-mail: filmcitym@gmail.com CIN: L99999MH1994PLC077927

To, The Secretary, BSE Limited 25th Floor, P.J. Towers, Dalal Street, Mumbai - 400001 February 10, 2024

Scrip ID: FILME Scrip Code: 531486

<u>Sub: Submission of copies of Newspaper Publishing Un-Audited Standalone Financial Results</u> <u>for the Quarter (Q3) and Nine Months Ended December 31, 2023.</u>

Dear Sir/Madam,

With reference to the above captioned matter, Please find enclosed copy of the Advertisement of the Un-Audited Standalone Financial Results for the Quarter (Q3) and Nine Months ended December 31, 2023 as published in the "mumbai lakshadeep and "Active Times on February 10, 2024.

The aforesaid results are also being made available on the Company's website at www.filmcitym.com

Kindly take the same on your record.

Thanking you,

Yours faithfully,

For Filmcity Media Limited

Raksha Kumari Company Secretary & Compliance Officer Membership No.: A46084

Encl: a/a



The Form of Notice, Inviting claims or objection to the transfer of the shares and the interest of the Dece

Member in the Capital/Property of the Society. [Under the Bye-law No. 35] NOTICE

SHRI VITHHAI MARIITI SURVAWANSHI: Member of the SHRI SAI JANATA S.R.A CO-OP. HOUSING SOCIETY LTD. having dress at FLAT NO. 306, 3rd FLOOR, SHE address at HAI NO. 305, 3rd HUDDR, 3rd NO. 252, SAI AMRUT BUILDING, PLOT NO. 252, C.T.S. NO. 5720, TPS III, GHATKOPAR (EAST), MUMBAI – 400 077, and holding Flat No. 306 in the building of the society, died on 13/11/2008 without making any

The society hereby invites claims and objections from the heir or other claimants/objector or objectors to the transfer of the said shares and interest of the deceased member in the capital property of the society within a period of Fifteen (15) days from the publication of this notice, with copies of such documents and other proofs in support of his/her, their claims/objections for transfer of their claims/objections for transier of shares and interest of the deceased member in the capital/property of the society. If no claims/objections are received within the period prescriber above, the society shall be free to dea with the shares and interest of the deceased member in the capital/property of the society in such manner as is provided under the Bye-laws of the society. The claims/objections, if any member in the capital/property of the society shall be dealt with in the manne provided under the Bye-laws of the society. A copy of the registered Bye-laws of the society is available for inspection by the claimants/objectors, in the office of the society/with the Secretary of the Society between 06.00 P.M. to 8.00 P.M. rom the date of publication of the notic till the date of expiry of its period. For and on behalf of

SHRI SAI JANATA S.R.A. CO-OP HOUSING SOCIETY LTD. Hon. Secretary Ghatkopar (E), Mumbai **Date:** 10.02.2024

जाहीर सूचना

सर्वसामान्य जनतेस येथे सचना देण्यात येत आहे की श्री. आनंद रामकृष्णा कोलगांवकर हे फ्लंट क्र.ए/ ६०३, ६वा मजला, ए विंग, कृष्णा क्लासिक को हौ सो लि., राम मंदिर रोड, बो रिवली (पश्चिम), मुंबई-४०००९२ चे मालक दिनांक १२.०२.२०१३ (यापुढे सदर फ्लॅट म्हणून संदर्भ) च्या कायमस्वरूपी पर्यायी निवास कराराद्वारे

त्थापी **श्री. आनंद रामकृष्ण कोलगांवक**रयांचे पूर्व

येथे दिनांक २५.०२.२०१४ रोजी पुणे येथे निधन झार असून त्यांचे मृत्यु प्रमाणपत्र नोंद क्र.२०१४डी०००४६०३ अंतर्गत दिनांक ०१.०३.२०१४ रोजी देण्यात आले. त्यांच्या पश्चात त्यांचे कायदेशीर वारसदार **१) श्रीमती माधुरी आनंद** कोलगांवकर (पत्नी), २) श्रीमती नक्षत्रा निलेश मनकिकार (विवाहीत मुलगी), ३) श्रीमती गौरी अक्षयकुमार दळवी (विवाहीत मुलगी), ४ श्रीमती श्रुती विवेक गंगाखेडकर (विवाहीत मुलगी), ५) श्रीमती शर्वरी विभाव कोलगांवकर (मयत मुलाची पत्नी), ६) श्री. कौशिक विभाव कोलगांवकर (मयत मुलाचा मुलगा), ७) श्री. शौनक विभाव कोलगांवकर (मयत मुलाचा मुलगा) त्यामुळे सदर मृत मालकाचे हयात असले कायदेशीर वारस. श्री. आनंद रामकष्ण कोळगावक मालकाच्या पत्नी श्रीमती माधुरी आनंद कोळगावक यांच्या नावाने सभासदत्व जारी केल्यास त्यांन कोणतीही हरकत नाही. सन २०१७ मध्ये सोसायटीची स्थापना आणि नोंदणी झाली असल्याने, सदर फ्लॅटकरिता आजपर्यंत कोणतेही भाग प्रमाणपत्र दिलेले

सोसायटी यान्दारे, सोसायटीच्या भांडवल मिळकतीमधील, मयत सभासदांचे सदर शेअर्स हितसंबंधाचे हस्तांतरण होण्यास वारस किंवा अन दावेदारी/आक्षेप घेणारे यांच्याकडन शेअर्स आणि मत सभासदाचे भांडवल/मालमत्तेतील व्याज त्यांच्य विधवेच्या नावावर इस्तांतरित करण्यासाठी टावे किंवा क्षेप असल्यास ने ह्या सचनेच्या एसिश **दिवसांत** सोसायटीच्या भांडवल/मिळकतीमधील मयत सभासदाच्या शेअर्स व हितसंबंधाच्या हस्तांतरणासाठी त्याच्या/तिच्या/त्यांच्या दावा/ आक्षेपांच्या पुष्ठचर्थ अशी कागदपत्रे आणि अन्य परावाच्या प्रतींसह मागविण्यात येत आहेत. वर दिलेल्या मदतीत जर काही दावे/आक्षेप प्राप्त झाले नाहीत, त मयत सभासदाच्या सोसायटीच्या भांडवल मिळकतीमधील शेअर्स व हितसंबंधाशी सोसायटी उपविधीतील तरतुर्दीमधील दिलेल्या मार्गाने व्यवहार करण्यास सोसायटी मोकळी असेल. जर सोसायटीच्य भांडवल/मिळकतीमधील मयत सभासदाच्या शेअर्स न दिनमंबंधाच्या हस्तातरणास काही दावे/आक्षेप सोसायटीने प्राप्त केले तर. सोसायटीच्या उपविधीतील तरतदींनमार त्यावर मोमायटी कार्यवाही कोल सोसायटींच्या नोंदणीकृत उपविधींची प्रत दावेदार आक्षेपकाव्दारे निरीक्षणा करिता सोसायटीचे कार्यालय/ सोसायटीचे सचिव यांच्याकडे सदर सचना प्रसिध्दीच्या तारखेपासून कालावधी समाप्तीच्या तारखेपर्यंत सर्व कामकाजाच्या दिवशी **दु.२.०० ते दु.४.००वा.**

दरम्यान उपलब्ध आहेत च्या वतीने व करिता हौसिंग सोसायटी लि.

दिनांक: १०.०२.२०२४ ठिकाण: मुंबई

PUBLIC NOTICE MT. BANSIBAI BALASING THAKUR CHOUDHARI a Member of the SHIVKRUPA (SRA) Co-operative Housing Society Ltd., having address a SRA Bidg. No. R-3, Near Anand Nagar, Appa Pada, Kurar, Malad (East), Mumbai - 400097, and holding Flat No 503, in the building of the society, died on 16/03/2015 without making any

The society hereby invites claims and objections from the heir or heirs or othe claimants/objector or objectors to the of the deceased member in the capita erty of the society within a period of notice, with copies of such document and other proofs in support his/her/their claims/objections transfer of shares and interest of the capital/property of the society. If no shall be free to deal with the shares and nterest of the deceased member in th capital/property of the society in suc manner as is provided under the Bye claims/objections, if any, received by the society for transfer of shares and capital/property of the society shall be ealt with in the manner provided unde the Bye-laws of the soc the registered Bye-laws of the society available for inspection by the claimants/objectors, in the office of the society/with the Secretary of the societ he date of publication of this notice til

the date of expiry of its period.
For SHIVKRUPA (SRA) C.H.S Ltd. ate: 10/02/2024

जाहीर सूचना

श्रीमती प्रियांका रवींद्र महाजन आणि श्री. राजेंद्र माधव महाजन यांनी फ्लॅट क्र.०५, पहिला मजला, फर्नीह कोहौसो लिमिटेड, जुने एस.क्र.३००/३, ३०३ ३०४/१ आणि ३६०/२, गाव-माजिवडे, क्षेत्रफव ४८० चौ.फू. बिल्ट अप क्षेत्र, ता. जिल्हा. ठाणे महाराष्ट्र- ४०० ६१० खरेदी केले श्री.थिलांबल अनंतराम यांच्याकडून विक्रीचा करारनामा दिनांव ०५/०२/२०२४ बेअरिंग क्र. टीएनएन-२-३४६६ २०२४ नुसार. १) सदर सदनिका मे. रिलायन बिल्डर्सने श्री. आर. अनंतराम यांना दिनांव २८.०८.१९८८ च्या विकी कराराद्वारे बेअरिं क्र.५८८४/८८ दिनांक १८.११.१९८८ रोजी विकल होती. २) श्री. आर. अनंतराम यांचे दि. १८.०१. २००६ रोजी निधन झाले, त्यांच्या पश्चा श्रीमती थिलांबल अनंतराम (पत्नी), श्री. श्रीरा अनंतराम (मुलगा), आणि श्रीमती श्रीप्रिया गणेश अय्यर (विवाहित मुलगी) हे त्यांचे एकमेव जिवर कायदेशीर वारस आहेत. ३) त्यानंतर सोसायटीन कायद्याच्या योग्य प्रक्रियेचे पालन करून श्रीमत थिलांबल अनंतराम यांच्या नावे भाग प्रमाणप हस्तांतरित केले. ४) त्यानंतर, दि.०८.०१.२०२४ च्य रिलीझ डीडद्वारे बेअरिंग क्र.टीएनएन-०२-३१६ २०२४, श्री,श्रीराम अनंतराम आणि श्रीमती श्रीप्रिय अय्यर यांनी त्यांचा हिस्सा त्यांच्या आईच्या नार्व म्हणजेच श्रीमती थिलांबल अनंतराम यांना जारी केल श्री. आर. अनंतराम यांचे वारसपत्र न करता निध झाले आणि श्री. श्रीराम अनंतराम आणि श्रीमत

श्रीप्रिया अय्यर यांनी त्यांचा हिस्सा त्यांच्या आईच्य नावे श्रीमती थिलांबल अनंतराम यांना जारी केले म्हणून प्रस्तृत पेपर सूचना. श्रीमती प्रियांका महाज आणि श्री. राजेंद्र माधव महाजन, यांनी ही मालमत्त करूर वैश्य बँक लिमिटेड, मुलुंड शाखा, मुंबई यांच्याकडे तारण ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. कोणतीही व्यक्ती/व्यक्तींना ज्यांच्याकडे सदर सदनिक मालमत्तेबाबत/मालमत्तेच्या जमिनीबाबत किंव मालकाच्या मृत्युच्या संदर्भात कोणताही हक्क, शीर्षक मागणी किंवा संपत्तीचे हित आहे किंवा त्यांनी दाव असल्यास, त्यांनी आम्हाला सदर प्रकाशनाच्या व दिवसांच्या आत लेखी कळवावे. सूचन कालावधीनंतर कोणत्याही व्यक्तीने किंवा इत कोणत्याही प्राधिकरणाने केलेली कोणतीही सचन करूर वैश्य बँक लिमिटेड, मुलुंड शाखा, मुंबईच्य

> प्रशांत व्ही.गवई वकिल, उच्च न्यायालय, मुंबई मोबाः ९०२९४९३०४९ दिनांक: १०.०२.२०२४

सर्वसामान्य जनतेस येथे सचना देण्यात येत आं

प्रभाराच्या अधीन असेल

की, श्री. मगनी राम एम. जोशी हे श्री. कमले बी. पाल यांच्यासह दुकान क्र.१७, स्वर्णदीप को.हौ. सो.लि., इमारत क्र.५ व ६, गोल्डन नेस्ट फेझ-३, मिरा भाईंदर रोड, मिरा रोड (पुर्व), जि. ठाणे-४०११०७ या जागेचे संयुक्त

जाहीर सूचना

<mark>श्री. मगनी राम एम. जोशी</mark> यांचे १२.०३.२०१ रोजी निधन झाले आणि त्यांची पतनी गंगाबा यांचेही १५.०३.२०२३ रोजी कोणतेही नामांकन करता निधन झाले. आता <mark>श्री. मगनी राम</mark> यांचे कायदेशीर वारसदार अर्थात **१) देविलाल, २**) दिनेश कुमार, ३) मुकेश नागदा, ४) अशोक एम. नागदा, ५) श्रीमती मंजु प्रकाश अकेवात व **६) सोसरबाई अकेवात** यांनी त्यांच्या स्वत:च्य अर्ज केला आहे.

जर कोणा व्यक्तीस सदर दुकानाबाबत विक्री, बक्षीर तारण. अधिभार, भाडेपट्टा, मालकी हक्क, वारस किंवा अन्य इतर प्रकारे काही दावा, अधिकार हक्क, हित असल्यास त्यांनी खालीत स्वाक्षरीकर्त्याकडे सदर सूचना प्रकाशन तारखेपासू १५ दिवसांत आवश्यक दस्तावेजी पराव्यांसह कळवावे. अन्यथा सोसायटीकडून त्यांच्या नावे सदर भागप्रमाणपत्र व सर्व नोंदी हस्तांतरणाची प्रक्रिये केली जाईल.

वाय.सी. दुवे वकील व नोंटरी हेमु क्लासिक कोहौसोलि.च्या मागे, न्यु इस टॉकिज समोर, एस.व्ही. रोड, मालाड (प.), मुंबई-४०००६४. मोबा.९८२०९४२१३५ ठिकाण: मुंबई दिनांकः १०.०२.२०२४

PUBLIC NOTICE

at large that the Original Share Certificate No. 217, Distinctive Nos. 1401 to 1405 in the name of Mr.Vir Yogiraj Bhatia, Unit No. 537, 5th Floor, Bldg No. 9, Laxmi Plaza Laxmi Industrial Estate, New Link Road, Andheri (West). Mumbai 400053 has been Lost/ Misplaced, complaint is lodge with Amboli Police Station on 08/02/2024, Complaint

ld: 11910/2024. If anybody found may please contact/ inform to Mr. VIR YOGIRAJ BHATIA (Mobile: 8369036117) Or to the Society's Office Or Amboli Police Station within 14 days of publication of this notice

Place:Mumbai Date: 08/02/2024

जाहीर सूचना

येथे सुचना देण्यात येत आहे की, चारकोप(१ **मातृकृपा** को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लि. [:] पदस्य आणि अनुसूचीत मालमुलेचे मालक **दिवंग** श्रीमती पुष्पाबेन भुपतराय नाथवानी (वारसपत्र करता **दि.** ०७.०४.२०२२ रोजी निधन झाले) त्यांच्य गरचात १**) त्यांचे पती श्री. भुपतराय हरखजी** नाथवानी, २) त्यांची विवाहीत मुलगी श्रीमती **सरोज जयेश सेजपाल** (विवाहापूर्वीचे नाव कुमा परोज भूपतराव नाथवानी)**, ३) त्यांची विवाही**त मुलगी श्रीमती पिनल परेश कोटक (विवाहापूर्वी नाव कुमारी चंद्रिका भूपतराव नाथवानी) आणि ४ त्यांचा मुलगा श्री. कपिल भुपतराय नाथवानी हे कायदेशीर वारसदार आहेत. तथापि, त्या सोसायटीच्य आजीवन सदस्याने त्यांचा मुलगा **श्री. कपि**र **भुपतराव नाथवानी** यांना १००% नामनिर्देशित केले आता **श्रीमती सरोज जयेश सेजपाल** (विवाहापूर्वीर नाव कमारी सरोज भपतराव नाथवानी) आणि **श्रीमर्त** पिनल परेश कोटक (विवाहापुर्वीचे नाव कुमार चंद्रिका भूपतराव नाथवानी) यांनी सदर खोली क्र.ए२१ मधील त्यांचे सर्व हक्क, शिर्षक, हितसंबंधी आरि हिस्सा हस्तांतरीत केला आहे, आमचे अशील १ श्री. भूपतराय हरखजी नाथवानी आणि २) श्री कपिल भपतराय नाथवानी यांच्या नावे सह निबंधक, मुंबई उपनिबंधक, मुंबई ७ उपनिबंधक यांच्य कार्यालयात रीतसर नोंदंगी केलेल्या स्थाव मालमत्तेतील शेअर ऑफ रिलीझ डीड अंमलात आण् दि.१८.०४.२०२३ रोजी बीआरएल७-५९४०-२०२३ क्रमांक अन्वये.

आमचे अशील **१) श्री. भुपतराय हरखर्ज** नाथवानी आणि २) श्री. कपिल भूपतरा **नाथवानी** यांच्या वतीने खालील स्वाक्षरीकर्ता वकील याञ्चारे सोसायटीच्या भांडवल/मिळकतीमधील मयत सभासदाच्या सदर शेअर्स व हितसंबंधाच हस्तांतरण होण्यास वारस किंवा अन्य दावेदारी/आक्षे वेणारे यांच्याकड़न काही दावे किंवा आक्षेप असल्या ते ह्या सूचनेच्या प्रसिध्दीपासून **१५ दिवसांत** त्यांच्य दावा/आक्षेपांच्या पुष्ठ्यर्थ अशी कागदपत्रे आणि अन पुरावाच्या प्रतींसह **११५, सनरेज शॉपिंग सेन्टर, २र** मजला, अपना बाझारजवळ, चारकोप मेन मार्केट, कांदिवली (प.), मुंबई-४०००६७ येथे मागविण्यात येत आहेत. वर दिलेल्या मुदतीत जर काही दावे/आक्षेप प्राप्त झाले नाहीत, तर मयत भासदाच्या सोसायटीच्या भांडवल/मिळकतीमधी मधिकरण हे सोसायटीच्या उप-विधीतीर ारतुर्दीमधील दिलेल्या मार्गाने **१) श्री. भुपतरा** हरखजी नाथवानी आणि २) श्री. कपिल भुपतरा **नाथवानी** यांच्या नावे व्यवहार करण्यास माझे अशीत सोसायटी मोकळी असेल. तद्नंतर प्राप्त कोणताही दाव स्थगित किंवा त्याग केले आहे असे समजले जाईल

मालमत्तेची अनुसुची खोली क्र.**ए-२६**, चारकोप(१) **मातृकृपा** को ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लि., प्लॉट क्र.४०२ आरएससी-३५, सेक्टर क्र.४, चारकोप, कांदिवर्ल पश्चिम), मुंबई-४०००६७, क्षेत्रफळ सुमारे **२**५ **चौ.मी.,** गाव कांदिवली, तालुका बोरिवली, जिल्हा

गाणि हस्तांतर पुर्ण केले जाईल

मुंबई उपनगर. सही/- वकील एस.एस. पवा (वकील व नोटरी दिनांक: १०.०२.२०२१

सनराईज इंडस्ट्रीयल ट्रेडर्स लिमिटेड

नोंदणीकृत कार्यालय: ५०३, कॉमर्स हाऊस, १४०, नागिनदास मास्टर रोड, फोर्ट, मुंबई-४००००१.

सीआयएन: एल६७१२०एमएच१९७२पीएलसी०१५८७१ ई –मेल:sitltd@ymail.com, वेबसाईट:www.sunriseindustrial.co.in ३१ डिसेंबर, २०२३ रोजी संपलेल्या तिमाही व नऊमाहीकरिता अलेखापरिक्षीत एकमेत्र वित्तीय निष्कर्षाचा अहवाल

			(रु.लाख)
तपशीरन	संप्रलेली तिमाही ३१.१२.२३ अलेखापरिक्षित	संपत्नेले ९ महिने ३१.१२.२३ अलेखापरिक्षित	संपलेली तिमाही ३१.१२.२२ अलेखापरिक्षित
कार्यचलनातून एकूण उत्पन्न	१०५.०४	४१९.३३	१०१.९९
कालाबधीकरिता निब्बळ नफा/(तोटा) (कर, बिशेष साधारण व अपवादात्मक बाबपुर्व)	६१.७६	२८३.४७	५९.४३
करपुर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (विशेष साधारण व अपवादात्मक बाबनंतर)	९२.९६	388.EU	५९.४३
करानंतर कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (विशेष साधारण व अपवादात्मक बाबनंतर)	৬३.६४	२५२.९६	89.68
कालावधीकरिता एकूण सर्वंकष उत्पन्न (एकत्रित कालावधीकरिता नफा/(तोटा) (करानंतर) व इतर सर्वंकष उत्पन्न)	? tototo. ≥ ∠	3 ९५४.६१	(१२३.५०)
समभाग भांडबल (दर्शनी मुल्य रु.१०/-)	89.90	89.90	89.90
उत्पन्न प्रतिभाग- (रु.१० प्रती) (अखंडीत व खंडीत कार्यचलनाकरिता) मूळ व सौमिकृत	१४.७६	40.58	૮.૬૭
E- 100 (00)	,,,,,,	7017.	9,10

टिप: सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ऑण्ड डिस्क्लोजर रिकायरमेंटस) रेग्यलेशन २०१५ च्या नियम ३३ अन्वये स्टॉक एक्सचेंजसह सादर करण्यात आलेली ३१ डिसेंबर, २०२३ रोजी संपलेल्या त्रैमासिक/नऊमाही अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षाचे सविस्तर नमुन्यात उतारा आहे. ३१ डिसेंबर, २०२३ रोजी संपलेल्या त्रैमासिक/नऊमाही अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षाचे संपूर्ण नमुना स्टॉक एक्सचेंजच्या www.bseindia.com व कंपनीच्य www.sunriseindustrial.co.in वेबसाईटवर उपलब्ध आहे.

सनराईज इंडस्ट्रीयल ट्रेडर्स लिमिटेडकरित सुरेश बी. रहेजा

ठिकाण: मुंबई पर्णवेळ संचालव डीआयएन:०००७७२४५ दिनांक: ०९.०२.२०२४

फिल्मसिटी मिडीया लिमिटेड

नोंदणीकृत कार्यालयः ए/५११, रॉयल सॅण्डस् कोहौसोलि., शास्त्री नगर, अंधेरी (पश्चिम), मुंबई–४०००५३, महाराष्ट्र ई-मेल:filmcitym@gmail.com, वेबसाईट:www.filmcitym.com, सीआयएन:एल९९९९एमएच१९९४पीएलसी०७७९२७ ३१.१२.२०२३ रोजी संपलेल्या तिमाही व नऊमाहीकरीता एकमेव अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षाचा अहवाल

				<i>र्फ</i> .लाखात, इमार्स व्यक्त						
		संपलेली तिमाही		संपलेले ५	संपलेले ९ महिने					
तपशील	३१.१२.२३ अलेखापरिक्षित	३०.०९.२३ अलेखापरिक्षित	३१.१२.२२ लेखापरिक्षित	३१.१२.२३ अलेखापरिक्षित	३१.१२.२२ लेखापरिक्षित	३१.०३.२३ लेखापरिक्षित				
कार्यचलनातून एकूण उत्पन्न (निव्वळ)		५.६९	0.00	રૂપ.૪૪	0.00	0.00				
करानंतर निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबपूर्व)	0.84	-६६,२९	-१९.२८	-८५.३२	-89.98	-34,98				
करानंतर निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबनंतर)	0.84	-६६,२९	-१९.२८	-८५.३२	-89.98	-34,98				
कालावधीकारिता एकूग सर्वकष उत्पन्न (कालावधीकारिता सर्वकम नफा/(तीटा) (करानंतर) आणि इतर सर्वकम उत्पन्न (करानंतर))	0.84	- ६६ .२९	-१९.२८	-८५.३ २	-86.68	-35,55				
भरणा केलेले समभाग भांडवल	ર ૂ૦૫.७१	३0५.७१	રૂંગ, પાઉફ	३०५.७१	₹0ધ.!૭₹	ે ક04./હેર				
मागील वर्षाच्या ताळेबंद पत्रकात दिल्याप्रमाणे पुनर्मुल्यांकित राखीव वगळून राखीव	0.00	0.00	0.00	0.00	0.00	-११.६४				
उत्पन्न प्रतिभाग (विशेष साधारण बाबपूर्व) (रू.१/-प्रत्येकी)										
मूळ सौमिकृत	0.00	-0.२२ -0.२२	−0.0Ę −0.0Ę	-0.9८ -0.9८	ط0.0- ط0.0-	-0.88 -0.88				
ज्ञानभूत उत्पन्न प्रतिभाग (विशेष साधारण बाबपूर्व) (रू.१/-प्रत्येकी)	0.00	-0.77	-0.04	37.0-	-0.09	-0.54				
मूळ सौमिकृत	0.00	-0.22 -0.22	-0.0E -0.0E	-0.9C -0.9C	وا0.0-	-0.89 -0.89				

अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षाचे सविस्तर नमुन्यातील उतारा आहे. तिमाही व नऊमाहीकरिता लेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षाचे संपूर्ण नमुना स्टॉक एक्सचेंजच्या www.bseindia.com व कंपनीच्य www.fimlcitym.com वेबसाईटवर उपलब्ध आहे. ३१.१२.२०२३ रोजी संपरेल्या तिमाहीकारिता सविस्तर अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षाचे लेखासमितीद्वारे पुनर्विलोकन करण्यात आले आणि ०९.०२.२०२४ रोजी झालेल्या संचालक मंडळाच्या सभेत मान्य करण्यात आले. मागील कालावधी/वर्षाचे आकडे जेथे आवश्यक आहे तेथे चालू वर्षाच्या वर्गीकरणासाठी पुर्ननमूद करण्यात आले. फिल्मिसटी मिडीया लिमिटेडकरित

सही/ – सुरेंद्र रामकिशोर गुप्त बीआयाम:००७५/०१

रोज वाचा दै. 'मुंबई लक्षदीप'

येस बॅंक लिमिटेड ✓ YES BANK

नोंदणीकृत कार्यालय: येस बँक हाऊस, पश्चिम द्रुतगती महामार्ग, सांताक्रुझ (पुर्व), मुंबई-४०००५५.

शाखा कार्यालयः १९वा मजला, सी-विंग, एम्पायर टॉवर, रिलायबल टेक पार्क, क्लाउड सिटी कॅम्पस, प्लॉट क्र.३१, ठाणे-बेलापूर रोड, ऐरोली, नवी मुंबई-४००७०८*.*

सरफायसी कायद्याच्या कलम १३(२) अन्वये सूचनेचे प्रकाशन

येथे सूचना देण्यात येत आहे की, खाली नमुद कर्जदार/जामिनदार/तारणकर्ता ज्यांनी बँकेकडून त्यांनी घेतलेल्या कर्ज सुविधेची मुद्दल रक्क व व्याज भरणा करण्यात कसर केलेली आहे आणि ज्यांचे खाते नॉन परफॉर्मिंग ॲसेटमध्ये वर्गीकृत करण्यात आले आहे. त्यांना सिक्युरीटायझेश ॲन्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फिनान्शियल ॲसेटस् ॲन्ड एनफोर्समेन्ट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट २००२ (सरफायसी कायदा) च्या कर १३(२) अन्वये त्यांच्या अंतिम ज्ञात पत्त्यावर सूचना वितरीत करण्यात आली होती ती ना-पोहोच होता पुन्हा प्राप्त झाली. म्हणून सदर जाही सूचनेद्वारे त्यांना सुचित करण्यात येत आहे. वरील कर्जदार आणि/किंवा त्यांचे कायदेशीर वारसदार किंवा जामिनदार/तारणकर्ता (लाग असेल ते) यांना येथे कळविण्यात येत आहे की, सदर सूचनेच्या प्रकाशन तारखेपासून ६० दिवसांत थकबाकी रकमेचा भरणा करावा अन्यथ सरफायसी कायद्याच्या कलम १३ चे उपकलम (४) अन्वये ६० दिवसांच्या समाप्तीनंतर आवश्यक पाऊले उचलली जातील

_							
अ.	कर्ज खाते क्रमांक/	कर्जदार, सहकर्जदाराचे नाव	१३(२) स्चनेनुसार	सूचना तारीख			
豖.	ग्राहक क्रमांक	जामिनदार/तारणकर्त्याचे नाव	थकबाकी	एनपीए तारीख			
१	AFH000100614607	मणी करबिल,	₹.	२९.०१.२०२४			
L		रॉबर्ट संपत करबिल	२०,७०,९२९.०९/-	१४.१२.२०२३			
प्रा	प्रतिभूत मालमत्ता :- फ्लॅटक्र.१२१२, क्षेत्रफळ १८.४९ चौ. मीटर (कारपेट क्षेत्र), १२व्या मजल्यावर, जे विंग, इमारतीचा प्रकार						

२४/१, मोहन नॅनो इस्टेट, अयप्पा मंदिरा समोर, खोजखुंटिवली, अंबरनाथ (प), ठाणे ४२१५०१ AFH006800977766 भरत प्रसाद. २९.०१.२०२४

लालतीदेवी प्रसाद

	प्रतिभूत मालमत्ता :- फ्लॉट क्रमाक २०१, क्षेत्रफळ २८.०४ चौ. मीटर (कापेट/बिल्ट अप क्षेत्र), दुसरा मजला, कृष्णा नगरी म्हणून ज्ञात इमारत, एमआयडीसीच्या पुढे पाम टेभी, नवापूर रोड, बोईसर (प.) ४०१५०१						
3	AFH000100530500	शैलेश मास्ती कार्र	- E	26 08 2028			

१६,२८,५३०.६५/- १४.१२.२०२

राखी शैलेश काठे **६,१३,०१८.२२/**- ०१.१२.२०२३ प्रतिभूत मालमत्ता: - फ्लॅट क्रमांक २०२, क्षेत्रफळ ३६८.४८ चौ. फूट.,

दुसरा मजला, इमारत पीबी२, पुराणिक सिटी नेरल, सेक्टर२, गाव पिंपळोली, जुना बाजार, ता. कर्जत, जि. रायगड ४१०१०१									
X	AFH000100913682	राकेशकुमार यादव, हरिशंकर यादव	₹. २०,२९,४६८.५०/-	२९.०१.२०२४ १४.१२.२०२३					
_									

प्रतिभूत मालमत्ता :- फ्लॅट क्रमांक १०१, क्षेत्रफळ ३०.११ चौ.मी., १ ला मजला, रिलायबल स्वप्न नगरी, इमारत क्रमांक १५, एस क्रमांक २३२/४, २३४/४, २४१, २४३/१, २४.४/७, २४५, गाव - पेल्हार, नालासोपारा पूर्व, ता. वसई, जि. पालघर ४०१२०९.

ч	AFH022500855064	अतुलकुमार द्विवेदी,	₹.	२९.०१.२०२४	
	AFH022500944695		३२,७५,७८८.२२/-	२९.१२.२०२३	
प्रतिभव गालगुरुवा : - फूर्टर क्यांक ५०० श्रेनफळ ४३६ २७०ची प्री अर्थाव ३४३ १० ची फ क्यांट ±६० २६ ची फट ओग्रुट					

टेरेस, ५ वा मजला, निरज शहर, इमारत प्रकार क्रमांक एफ, गाव - बारावे, एस. क्रमांक ५५, एच. क्रमांक १, कल्याण पश्चिम - ४२१ ३०१ AFH022501165257 हेमलता प्रवीणराज पिल्लई, **२९,१**६,३०८.२८/- | १४.१२.२०२३

प्रतिभत मालमत्ता :- फ्लॅटक्रमांक १३०४, क्षेत्रफळ ३०७ चौ. फट. (रेरा कार्पेट), १३व्या मजल्यावर, सनराइज पार्कव्य, एस क्रमांव ७७/२, ७८/१, पाडळे गाव, कल्याण शिळ रोडच्या बाहेर, ठाणे - ४२१२०४

प्रविणराज पिल्लई

O	AFH006800792636	अवदेश एन पाठक, शारदा एन पाठक	रू. १९,३५,१५२.६८/-	२९.०१.२०२ १४.१२.२०२

प्रतिभूत मालमत्ता: - फ्लॅटक्रमांक २०१, क्षेत्रफळ ३१.१३ चौ. मीटर, दुसरा मजला, डी विंग, ग्रीन पार्क, ओम श्री ग्रीन पार्क कंपनी ऑप.हौ.सो.लि., गाव - बोळिंज, विरार पश्चिम - ४०१३०३.

ć	AFH022501180267	ईश्वरी मुकेश जालिंद्रे,		२९.०१.२०२४
		मुकेश शांताराम जालिंद्रे	१३,०४,६३५.२०/-	१४.१२.२०२३
प्रदि	ते भूत मालमत्ता : - प्लॅटक्र	मांक ४०२, क्षेत्रफळ २९.६२ चौ. फूट., चौथा मजला, श्र	ोजी स्क्रेअर फेज १, सर्वे	क्र.७६/१/२/ए

आणि ११९/१/ए, वलीवली गावाच्या पुढे, एरंजाड, बदलापूर (पू), ठाणे - ४२१५०३ ۹ AFH000100639453 २९.०१.२०२४ उमेश सिंग,

	साधना ानवाद	१४,६७,९४०.७५/-	१४.१२.२०२३
।भूत मालमत्ता :- फ्लॅट क्रा जुचंद्र रोड, नायगाव पूर्व - ४०	गंक ००४, क्षेत्रफळ २२.३० चौ. मी., तळमजला, रिलाय १२०८	बल गार्डन, टप्पा क्रमांक	२, इमारत क्रमांक

6392485 **३,१५,५५,४८६.२१/-** ३०.०१.२०२ धरमशी परवत पटेल (बेरा) प्रतिभूत मालमत्ता :- प्लॅट क्रमांक ६०३, ६ वा मजला, धनलक्ष्मी विहार, प्लॉट क्रमांक २१८, पार्ला पेट्रोल पंपासमोर, नंदा पाटक

भव्य क्लोथिंग कं., कु. प्रिती पटेल,

खिमजी परवत पटेल (वेरा).

रोड, विलेपार्ले पूर्व, मुंबई - ४०० ०५७ यापुढे तुमच्या लक्षात आणुन देण्यात येत आहे की, सरफायसी कायद्याच्या कलम १३(८) अन्वये विक्री किंवा हस्तांतरणाकरिता निश्चित तारखेपुर्वी कोणत्याही वेळी आम्हाला आलेला सर्व खर्च, शुल्क इत्यादीसह एकत्रित आमची देय रक्कम जमा केल्यास प्रतिभूत मालमत्तेर्च विक्री किंवा हस्तांतरण आमच्याद्वारे केले जाणार नाही आणि प्रतिभूत मालमत्तेच्या विक्री किंवा हस्तांतरणाकरिता आमच्याद्वारे पुढील कारवाई केली जाणार नाही

ठिकाण : मुंबई प्राधिकृत अधिकार्र येस बँक लिमिटेड दिनांक : १०.०२.२०२४

मुंबई - ४०० १०४ या खोलीचे मालक कै. सलमा

सिध्दीकी मेमोन ऊर्फ पार्वती रामखिलवान यादव

यांचे दि. २४/०८/२०२३ रोजी निधन झाले

तरी त्यांच्या पश्चात त्यांची बहीण <mark>श्रीमती. सबीन</mark>

साजिद हलाई हे वारस हक्काने सदर पत्त्यावरील

वरीलप्रमाणे रूम नं. २१६ ,पी -१, गृडस पीपल

को ऑप दौसिंग सोसायरी ही खोली त्यांचे नावे

करण्याकरीता वर्तमान पत्रामध्ये जाहिरात देउ

इच्छितात .सदर खोली वरीलप्रमाणे वारस **श्रीमती**

<mark>सबीना साजिद हलाई यांचे नावे करण्यास को</mark>णा

चीही हरकत असल्यास ही जाहिरात केलेल्य

तारखेपासन (१५) पंधरा दिवसाच्या आत खालील

पत्त्यावरील वकीलांच्या कार्यालयत संपर्क करावा व

आपले म्हणणे लेखी स्वरूपात आर. पी. ए. डी. द्वारे

मांडावे/करून दयावे अन्यथा सदर खोली वारस

हक्काने श्रीमती. सबीना साजिद हलाई यांचे नावे

करण्यास कोणाचीही हरकत नाही असे समजण्यात

रोईल व वारमा हक्कारो सहर खोली. श्रीमती, सहीना

साजिद हलाई यांचे नावे करण्यात येईल याची

जाहिरातदार

ॲड. जन्नत किरण यादव

पत्ता : जनकल्याण बँकेच्या बाजुला, बिल्डींग नं.

९५ समोर, कन्नमवार नगर, विकोळी (पू), मुंबई-८३

दिनांक : १०.०२.२०२४

नोंद घेणे. कळावे.

ठिकाण : मुंबई

केनरा बैंक Canara Bank

मुंबई-४०००६३. दूर.:२६८६२८९५/२६८६०८२८, ईमेल:cb0205@canarabank.com

कर्जदार/जामिनदार/तारणकर्ता यांना (कलम १३(२)) अन्वये मागणी सूचना

में तिनिशा कौस्तुभ सप्रे, द्वारा कौस्तुभ डी. सप्रे, ५८ए १०, हिमगिरी कोहौसो, एनएनपी झोन २, गोरेगा पुर्व, मुंबई-४०००६५.

विषय: सिक्य्रीटायझेशन ॲन्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फिनान्शियल ॲसेटस् ॲन्ड एनफोर्समेन्ट ऑफ सिक्य्रिट इंटरेस्ट ॲक्ट, २००२ च्या कलम १३(२) अन्वये वितरीत मागणी सूचना

युरीटायझेशन ॲन्ड स्किन्स्ट्रक्शन ऑफ फिनान्शियल ॲसेटस् ॲन्ड एनफोर्समेन्ट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट २००२ (यापुढे कायदा म्हणून संदर्भित) अंतर्गत नियुक्त केलेले **कॅनरा बॅक, गोरेगाव पुर्व शाखे**चे अधिकृत अधिकार हणून खाली स्वाक्षरी केलेले (यापुढे प्रतिभूत धनको म्हणून संदर्भित) हे तुम्हाला खालीलप्रमाणे नोटीस जारी करतात <mark>कुमारी तनिशा कौरुतुभ सप्रे</mark> (यापुढे कर्जदार १ म्हणून संदर्भ) यांनी येथे अनुसूची ए मध्ये नमूद केलेल्या क्रेडिट सुविधा, मुविधांचा लाभ घेतला आहे आणि प्रतिभृत धनकोंच्या बाजूने प्रतिभृत करारामध्ये प्रवेश केला आहे. सदर आर्थिक सहाय घेताना, तुम्ही वर नमूद केलेल्या कराराच्या अटी व शर्तीनुसार कर्जाची रक्कम परतफेड करण्याचे स्पष्टपणे वचन दिले

तथापि, <mark>नोव्हेंबर २०२३ पासून, सद</mark>र आर्थिक सहाव्य/ऋण सुविधांचे संचालन आणि आचरण अनियमित झाले आहे प्रतिभृत मालमत्तेद्वारे ठेवलेल्या खात्याची पुस्तके दर्शविते की तारखेनुसार प्रतिभृत धनकोंकडे कर्जदाराचे तुमचे दायित्य . १८,८४,०२२.४२ (रुपये अठरा लाख चौऱ्याऐंशी हजार बावीस आणि पैसे बेचाळीस फक्त) ज्याचा तपशीत मिष्टिकातील व्याजदरासह येथे अनुसूची सी मध्ये नमूद केला आहे. पुढे असे नमूद केले आहे की कर्जदार/जामीनदारा दिलेल्या मुदतीत प्रतिमृत धनको देय रक्कम परतफेड करण्यात वरील कराराच्या अटींने पालन करण्यात अवशस्त्री ठरल आहे आणि थकबाकीची पुर्तता करण्यात टाळाटाळ केली आहे. उपरोक्त नमूद आर्थिक सहाय्य/ऋण सुविधांचे आचरण श्रांबले आहे आणि मूळ कर्ज/हमे आणि त्यावरील व्याजाची परतफेड करण्यात कसूर केलेल्याचा परिणाम म्हणून प्रतिभृत धनकोला कर्जीचे गैर म्हणून वर्गीकरण करण्यास प्रतिबंधित करण्यात आले. **दिनोक २८ डिसेंबर, २०२३** रोज परफॉर्मिंग ॲसेट (एनपीए) (तारीख नमूद करा) रिझर्व्ह बँकेने जारी केलेल्या मालमत्तेच्या वर्गीकरणाशी संबंधित निर्देश/ । नोटीसद्वारे सुरक्षित कर्जदार तुमच्या निदर्शनास आणून देतो की कर्जदाराने सांगितलेली देणी/ थकबाकी देव

करण्यात अवसस्यी आणि दुर्लेक्ष केले आहे आणि म्हणून तुम्हाला कावद्याच्या कलम १३(२) अंतर्गत ही नोटीस मिळाल्याच्या तारखेनासून ६० दिवसांच्या आत प्रतिभूत कर्जदागला अनुसूची सी मध्ये नमूद केल्यानुसार कर्जदागला ही नोटीस जारी करून संसूर्ण दाबित्वे पूर्ण करण्याची मागणी केली आहे. पुढे, तुमच्या निदर्शनास आणून देण्यात आले आहे की, तुम्ही प्रतिमूत धनकोकडून थकबाकी वसूल करण्यासाठी केलेल्या कार्यवाहीच्या संदर्भात सर्व खर्च, जुल्क, खर्च आणि आनुषंगिक खर्चांसह प्रतिवर्ष सह ९.३०% दराने भविष्यातील व्याज देण्यास देखील जबाबदार आहात. कुपया लक्षात च्या की, तुम्ही प्रतिभूत कर्जदाराला परतफेड करण्यात अयशस्त्री झाल्यास देय रक्कम रु.१८,८४,०२२.४२ (रुपये अठरा लाख चीऱ्याऐंशी हजार बावीस आणि पैसे बेचाळीस फक्त) पुढील व्याज आणि आनुपॅगिक खर्च आणि

खर्चासह अधिनियमाच्या कलम १३(२) अन्वये या सूचनेनुसार वर नमूद केल्वाप्रमाणे, प्रतिभूत धनको कलम १३ च्या उप-कलम (४)(अ) आणि (ब) अंतर्गत तपशीलवार सर्व किंवा कोणत्याही अधिकारांचा वापर करेल, ज्याचा उतारा । समस्येचे गांभीर्य सांगण्यासाठी खाली दिलेला आहे: १३(४)-जर कर्जदार/जामीनदार पोट-कलम (२) मध्ये निर्दिष्ट केलेल्या कालावधीत दायित्व पूर्ण करण्यात अयशस्य

उरला, तर सुरक्षित कर्जदार त्याच्या सुरक्षित कर्जाची परतफेड करण्यासाठी खालीलपैकी एक किंवा अधिक उपायांच अ) कर्जदार/जामीनदाराच्या सुरक्षित मालमत्तेचा ताबा घेणे, सुरक्षित मालमत्तेची वसुली करण्यासाठी भाडेपट्टा

असाइनमेंट किंवा विक्रीद्वारे हस्तांतरित करण्याचा अधिकार समाविष्ट आहे; सुरक्षित मालमत्तेची वसुली करण्यासाठी लीज, असाइनमेंट किंवा विक्रीद्वारे हस्तांतरित करण्याच्या अधिकारास

कर्जदाराच्या व्यवसायाचे व्यवस्थापन ताब्यात घेणे:

ारंतु भाडेपद्रा, असाइनमेंट किंवा विक्रीच्या मार्गाने हस्तांतरित करण्याचा अधिकार फक्त तेव्हाच वापरला जाईल जे^{ड्} र्जिदाराच्या व्यवसायाचा महत्त्वपूर्ण भाग कर्जासाठी सुरक्षा म्हणून ठेवला जाईल;

गंतु पुढे असे की, जेथे संपूर्ण व्यवसायाचे किंवा व्यवसायाच्या काही भागाचे व्यवस्थापन विच्छेदन करण्यायोग्य असेल तर प्रतिभूत धनको कर्जदाराच्या अशा व्यवसायाचे व्यवस्थापन हाती घेईल जो कर्जाच्या सुरक्षिततेशी संबंधित असेल आणि उक्त कायद्याच्या इतर लागू तरतुदी अंतर्गत.

प्रतिभूत मालमत्तेची पूर्तता करण्यासाठी उपलब्ध वेळेच्या संदर्भात, कायद्याच्या कलम १३ च्या उपकलम (८) च्य रतुर्दींकडे तुमचे लक्ष वेधण्यात आले आहे.

तुम्हाला हे देखील सूचित केले जाते की कलम १३(१३) च्या अटींनुसार कर्जदार/जामीनदार प्रतिभूत धनकोची लेर मती घेतल्याशिवाय, अनसची बी मध्ये तपशीलवार नमट केलेली प्रतिभत मालमत्ता विक्री, भाडेपडी किंवा अन्यथ स्तांतरित करणार नाही. तुमच्या निदर्शनास आणून दिले जाते की, या वैधानिक आदेशाचे/प्रतिबंधाचे कोणतेह ब्लंघन, या कायद्यांतर्गत प्रदान केल्याप्रमाणे, हा गृन्हा आहे आणि जर कोणत्याही कारणास्तव, प्रतिभत मालमत्ते विक्री किंवा भाडेपट्ट्याने व्यवसायाच्या सामान्य मार्गात, विक्री केली जाते, उत्पन्न किंवा प्राप्त झालेले उत्पन्न प्रतिभूत

धनकोकडे जमा केले जावे. या संदर्भात तुम्हाला अशा वसूली/उत्पन्नाचा योग्य हिशोब द्यावा लागेल. मागणीची ही सूचना पूर्वग्रहरहित आहे आणि प्रतिभूत धनकोंकडे तुमच्याकडून देव असलेल्या आणि देव रकमेन पुढील मागण्यांसह इतर कोणत्याही अधिकारांचा किंवा उपायांचा माफी म्हणून अर्थ लावला जाणार नाही हा कायदा आणि/र्किवा अंमलात असलेल्या इतर कोणत्याही कायद्यांतर्गत आम्हाला उपलब्ध असलेल्या इत

कृपया या नोटीस अंतर्गत मागणीचे पालन करा आणि सर्व अप्रियता टाळा. पालन न केल्यास, सर्व खर्च आणि

रिणामांसाठी तुम्हाला जबाबदार धरून पुढील आवश्यक कारवाईचा अवलंब केला जाईल. सही/

आपले विश्वासु, प्राधिकृत अधिका

	(कर्जदाराने घेतलेल्या ऋण सुविधेचा तपशील)							
अर. इक.	खाते क्र.	कर्जाचा स्वरूप / मर्यादा	मंजूर दिनांक	रक्कम				
٤.	१६०००१५२००६०	गृहकर्ज	२९.०३.२०२३	इ.१८,८४,०२२.४२				
	१६४००३२८४३९१	गृहकर्ज प्रतिभुती	२९.०३.२०२३	रु.१,०९,४१२.४ ०				

अनुसूची - अ

अनुसूची - बी

अ.क्र.	,	जंगम			धारकाचे नाव	
			धारकाचे नाव			
۶.	 पलॅट ५८ ए १०, हिमगिरी कोहौसो., एनएनपी झोन २, गोरेगाव पुर्व, मुंबई-४०००६५. 				तनिशा कौस्तुभ सप्रे	
	अनुसुची – सी (तारखेनुसार दायित्वाचा तपशील)					

मर्यादा श्ल्कासह) 850008430050 गृहकर्ज **इ.१८,८४,०२२.४२** 9.₹0

VERTOZ व्हेरटोज ॲडव्हर्टायझींग लिमिटेड दर::0२२-६१४२६०३०, फॅक्स::0२२-६१४२६०६१, ई-मेल:complaince@vertoz.com जाहिर नोटीस या जाहिराती द्वारे असे सूचित करण्यात येते की, ३१ डिसेंबर, २०२३ रोजी संपलेल्या तिमाही व नऊमाहीकरिता एकत्रित अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षांचा अहवाल रूम नं. २१६ ,पी -१, गुड्स पीपल को.ऑप. المنتبعة المنتبعة المنتبعة المنتبعة المنتبعة المنتبعة والمنتبعة وا हौसिंग सोसायटी , एम.एम,आर.डी.ए कॉलोनी बोरिस कंपाऊंड, राम मंदीर रोड , गोरेगांव (प)

	तपशील	३१.१२.२३ अलेखापरिक्षित	३०.०९.२३ अलेखापरिक्षित	३१.१२.२२ अलेखापरिक्षित	३१.१२.२३ अलेखापरिक्षित	३१.१२.२२ अलेखापरिक्षित	३१.०३.२३ लेखापरिक्षित
l	कार्यचलनातून एकूण उत्पन्न कालावधीकरिता निष्यळ नफा/(तोटा)	५५२३.०१	३७६५.५२	२१५८.१७	१२६८०.४३	४८४९.३२	८२८१.४०
	(कर, अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबपूर्व) करपूर्व कालावधीकरिता निव्यक नफा/(तोटा)	४७६.१०	૧૨૪.૧૬	303.00	१३८८.२२	८८७.०५	9392.98
l	(अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबनंतर) करानंतर कालावधीकरिता निध्यळ नफा/(तोटा)	४७६.१०	૧૨૪.૧૬	3 6 3. 6 6	9344.22	८८७.०५	9392.98
	(अपबादारमक आणि/किंवा विश्वेष साधारण बाबनंतर) कालावधीकरिता एकूण सर्वकष उत्पन्न (कालावधीकरिता सर्वकष नफा/(तोटा)(करानंतर) आणि इतर सर्वकष	840.69	493.08	\$ 20. 22	9396.08	६९३.३०	११०३.६८
ı	उत्पन्न (करानंतर))	848.60	483.36	३८६.१८	9343.69	९१२.६७	9309.08
ı	समभाग भांडवल	9460.30	9300.00	9986.00	9460.30	9986.00	9980.00
ı	वर्षाकरिता इतर समभाग	-	-	-	-	-	९०४८.६६
ı	उत्पन्न प्रतिभाग (रु.१०/- प्रत्येकी)						l
ı	 मूळ (रु.) 	२.८४	3.63	२.६८	۵.30	4.69	9.22
l	२. सौमिकृत (रु.)	2.28	3.03	२.६८	6.30	4.09	9.22
п							

संपलेले ९ महिने पलेली तिमाही कार्यचलनातून एकूण महसूल करपुर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) करानंतर कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) 963.26 ४१५.९२ ३०६.२९ 399.22 23.49 करण्यात आले आणि ०८ फेब्रुवारी, २०२४ रोजी झालेल्या संचालक मंडळाच्या सभेत मान्य करण्यात आले

. एकमेव वित्तीय निष्कर्याचे संपूर्ण नमुना कंपनीस्या www.vertoZ.com/ir/ वेक्साईटवर गुंतवणूकदार विभागाअंतर्गत आणि स्टॉक एक्सफैंजेसस्या www.nseindia.co वेबसाईटवर कॉपोरेट सेक्शनअंतर्गत वित्तीय निष्कर्य म्हणून उपलब्ध आहे. कंपनीस्या प्रमुख एकमेव वित्तीय माहिती खालीलप्रमाणे:- (१९.लाखात

करण्यात आल आण ०८ फब्रुवारी, २०२४ रोजा झालल्या संचालक मंडळाच्या संभत्त मान्य करण्यात आल. सेबी (लिस्टिंग ऑब्लिमेशन्स ऑम्ड डिस्कलोजर रिक्राक्यसेंद्रस) रेपुलेशन्स, २०१५ च्या नियम ३३ अन्यये स्टॉक एक्सचेंजसह सादर करण्यार आलेली ३१ डिसेंबर, २०२३ रोजी संपलेल्या तिमाहीकरिता अलेखापरिक्षित एकत्रित वित्तीय निष्कार्षाचे संविस्तर नमुन्यातील उतारा आहे. ३५ डिसेंबर, २०२३ रोजी संपलेल्या तिमाहीकरिता अलेखापरिक्षित एकमेव च एकत्रित वित्तीय निष्कार्षाचे संपूर्ण नमुना वैधानिक लेखापरिक्षताच्या मर्यादित पुनर्मिलोकन अहावालासह मृत्तवणूकतार विभागां और्तगत कंपनीच्या www.vertoz.com/ir/ वे बसाईट वर आहि www.nscindia.com च्या कॉर्पोरेट सेक्शनमधील वित्तीय निष्कार्य अंतर्गत उपलब्ध आहे.

व्हेरटोज ॲडव्हर्टायझींग लिमिटेडकरित ठिकाण: मुंबई दिनांक: ०८.०२.२०२४ कंपनी सचिव व सक्षम अधि

डाटामॅटिक्स ग्लोबल सर्विसेस लिमिटेड

नोंदणीकृत कार्यालय: नॉलेज सेंटर, प्लॉट क्र.५८, स्ट्रीट क्र.५७, एमआयडीसी, अधेरी (पूर्व), मुंबई-४०००९३ **सीआयएन**ःएल७२२००एमएच१९८७पीएलसी०४५२०५. **दूर**ः+९१ (२२) ६१०२००००/१/२, **फॅक्सः**+९१(२२)२८३४३६६९. **वेबसाईटः**www.datamatics.com

३१ डिसेंबर, २०२३ रोजी संपलेल्या तिमाही व नऊमाहीकरिता अलेखापरीक्षित वित्तीय निष्कर्ष

		31,11			3.1.00								
			संपलेली तिमाही संपलेले नऊ महिने संपलेले वर्ष संपलेली तिमाही		संपत्नेले नऊ महिने		संपलेले वर्ष						
अ.	तमशिल	39.92.23	३०.०९.२३	३१.१२.२२	39.92.23	39.92.22	39.03.23	39.92.23	३०.०९.२३	39.92.22	39.92.23	39.92.22	39.03.23
क .		अलेखामरिक्षीत	अलेखापरिक्षीत	अलेखामरिक्षीत	अलेखापरिक्षीत	अलेखापरिक्षीत	लेखापरिक्षीत	अलेखापरिक्षीत	अलेखापरिक्षीत	अलेखापरिक्षीत	अलेखापरिक्षीत	लेखापरिक्षीत	लेखापरिक्षीत
٩.	कार्यचलनातून एकूण उत्पन्न (निव्यळ)	90.009	905.32	9८९.३9	५४१.६६	420.84	033.20	३६९.३०	१७,३७६	३७२.६४	9930.96	9087.89	9849.99
٦.	करापूर्व साधारण प्रक्रियेतून निव्यळ नफा(+)/(तोटा)(-)	22.02	३५.९७	38.00	ሪሪ.ሆξ	83.99	939.39	५३.७६	96.99	₹0.२४	908.49	9६३.३२	२४३.४१
Э.	करानंतर कालावधीकरिता निव्वळ नफा(+)/(तोटा)(-)	୩६.७४	३०.०२	२५.२४	६९.८७	७१.२६	903.93	89.89	४८.९४	88.88	984.00	१२६.८८	9८५.३४
8.	करानंतर कालावधीकरिता निव्यळ नफा(+)/(तोटा)(-)												
	(ना-नियंत्रित ध्याजनंतर)	୩६.७४	३०.०२	२५.२४	६९.८७	७१.२६	903.93	89.30	४९.२६	84.60	989,58	9२९.२३	9८८.९५
٩.	इतर व्यापक जन्पन	0.00	(0.28)	(0.9८)	0.00	(५६९)	(३.७४)	٥.३٩	(0.09)	८.२२	ζ,ξ३	2.07	4.66
ξ.	कालावधीकरिता एकूण सर्वकष उत्पन्न	90.42	२९.१८	२४.२६	00.90	६५.५ ७	99.39	४८.७२	86.23	43.29	943,53	१२९.६६	989. २२
ı٥.	भरणा केलेले समभाग भांडवल (दर्शनी मूल्य रू.५/-)	२९.४८	२९.४८	२९.४८	२९.४८	२९.४८	२९.४८	२९.४८	२९.४८	२९.४८	२९.४८	२९.४८	२९.४८
۷.	राखीय (मागील वर्षाच्या ताळेबंद पत्राकानुसार पुनर्मुल्यांकित												
	राखीय यगळून)	एनए	एनए	एमए	एनए	एनए	एनए	एनए	एनए	एनए	एनए	एनए	एनए
9.	उत्पन्न प्रतिभाग (ईपीएस)												
	– मूळ	2.48	4.08	8. २८	99.64	92.08	90.88	0.09	۶۶.۶	0.00	२४.७१	२१.९२	३२.०५
	- सौमिकृत	2.68	9.08	8.26	99.69	92.08	90.88	0.09	ζ.३६	0.00	२४.७१	२१.९२	३२.०५
_	I.		•										

. 🛮 सेबी (लिस्टिंग ऑब्किंगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिक्रायरमेंट्स) रेयुलेशन २०१५ च्या नियम ३३ अन्यये स्टॉक एक्सर्चेजसह कंपनीद्वारे सादर करण्यात आलेली वित्तीय वर्ष २०२३–२४ करिता नऊमाही व तृतीय तिमाहीकरिताचे अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्याचे सविस्तर नमून्यातील उतारा आहे. वित्तीय वर्ष २०२३–२४ करिता नऊमाही व तृतीय तिमाहीकरिताचे अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्याचे संपूर्ण नमूना स्टॉक एक्सचेंजच्य www.bseindia.com व www.nseindia.com आणि कंपनीच्या www.datamatics.com वेबसाईटवर उपलब्ध आहे.

सही /

राहुल एल. कनोडिय

ठिकाण : मुंबई

NIVI TRADING LIMITED

Regd.Office: c/o United Phosphorus Ltd.,Readymoney Terrace, 4th floor,
167,Dr.A.B.Road, Worli Naka, Mumba-400018, Ph.no. 61233500 Fax No. 26487523
Email Ld. nivi.imrestors@uniphos.com;Webststewww.nivionline.com
CIN: L99999MH1985PLC036391

Unaudited Financial Results for the quarter/nine months ended 31/12/2023 (Rs. In lakt							
PARTICULARS	Quarter ended 31/12/2023 Unaudited	Quarter ended 30/09/2023 Unaudited	Quarter ended 31/12/2022 Unaudited	Nine months ended 31/12/2023 Unaudited	Nine months ended 31/12/2022 Unaudited	Year ended 31/03/2023 Audited	
Total income from operations Net Profit/(loss) for the period before tax and	1.91	2.12	1.35	5.43	8.71	5.91	
exceptional items	1.22	1.56	(11.13)	0.02	(8.68)	(17.10)	
Net Profit/(loss) for the period after tax Total Comprehensive Income for the period (Comprising profit for the period (after tax) and Other Comprehensive	1.22	1.56	(11.13)	0.02	(8.68)	(14.98)	
income (after tax)} Equity Share Capital Other Equity Earnings Per Share (of Rs 10/- each) Basic and diluted (Rs. Per share)	6.62 124.56	10.34 124.56	(6.56) 124.56	17.24 124.56	(4.68) 124.56	(11.67) 124.56 33.00	
(not annualised)	0.10	0.13	(0.89)	0.00	(0.70)	(1.20)	

The above is an extract of the detailed format of Unaudited Financial Results filed with the Stock 1. The above is an extract of the detailed format of Unaudited Financial Results filled with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly Financial Results are available on the website of the Company at www.nivionline.com and may also be accessed on the website of the Stock Exchange, i.e. BSE Limited (BSE) at www.bseindia.com, where the equity shares of the Company are listed.
Note: The above unaudited financial results were reviewed by the Audit Committee and thereafter approved at the meeting of the Board of Directors held on 9th February, 2024.
FOR NIVI TRADING LIMITED
Set/-

Place : Mumbai Date : 09th February, 2024

Sandra R. Shrof Managing Director DIN -00189012

PUBLIC NOTICE

Notice is hereby given that M/S. RENOVATOR CONSTRUCTION, (hereinafter referred to as "Our Client"), a Partnership Firm, through its partner MR. KISHOR B. GANGAR, having its registered office at Ground Floor, Sai Sadan, Roshan Nagar, Chandavarkar Road, Borivali (West), Mumbai - 400 092., have agreed to acquire and assignment of leasehold rights of residue period from Mrs.Kusumben R. Desai Mr. Deepak R. Desai, Mrs. Asha P. Doshi, Mrs. Aruna B. Desai and Mrs. Kashish K Mehta, (hereinafter referred to as "Owners"), all their right, title and interest, benefits and entitlements in respect of property described in the Schedule hereunder in favour of our client. The Owners have represented to our client that the flow of title in respec

1. By and under Lease Deed dated 02/09/1947, registered with Sub-registrar of Assurance at Bmbay under Serial No. 5163-5164-5165 of Book No. I. on 18.11.1947, where Framji Hormusji Commissariat and Sobarji Hormusji Commissariat have assigned and granted on lease for 999 years an area admeasuring 21100 Sq. yards or thereabout in respect of the Said Property unto and in favour of Sultanali Alladin Nathani and Abdur Rahim Jamalbhov Sheikh:

2. By and under Assignment of Lease dated 23.12.1947, registered with Subregistrar of Assurance at Bombay under Serial No. 565 of Book No. I, on 11.02.1948, where Abdur Rahim Jamalbhoy Sheikh had assigned his interest in the said property unto and in favour of Sohra Khatoon wife of Sultanali Alladin

3. By and under Assignment of Lease dated 02.03.1948, registered with Subregistrar of Assurance at Bombay under Serial No. 1141 of Book No. I, on 20.04.1948, where Sultanali Alladin Nathani and Sohra Khatoon had assigned the interest in the said property unto and in favour of Balubhai Lallubhai Trivedi;

4. By and under Indenture of Sub-Lease dated 03.03.1948, registered with Subregistrar of Assurance at Bombay under Serial No. 1182 of Book No. I, on 16.03.1948, where Balubhai Lallubhai Trivedi had sub-demised an area admeasuring 20000 sq. Yards or thereabout his interest in the said property unto and in favour of Jay Bharat Co-Operative Housing Society Limited (hereinafter referred to as "Society");

5. By and under Indenture dated 10.08.1961, registered with sub registrar of Assurance at Bombay under Serial No. BOM-R-5407-1961 where Sultanali Alladin Nathani Khatoon wife of Sultanali Alladin Khatoon with Consent of Balubhai Lallubhai Trivedi had sub-demised all the residues in favour of Society then the unexpired of the terms of 999 years under the Assignment of Lease dated 02.03.1948;

6. Jay Bharat Co-operative Housing Society Ltd. a society registered under the Provision of Maharashtra Cooperative Society Act, 1960 incorporated under the provisions of the Maharashtra Co-operative Societies Act, 1960 (hereinafter referred to as "Society") having its Registered office at 3rd & 5th Road, Khar West, Mumbai-400 052;

7. The Society have issued Share Certificate in favour of Mrs. Champa Mansukhlal Shah (Share Certificate No. 6), bearing distinctive Nos. 051 to 060 (both inclusive having Share Certificate No. 06 of Rs. 50/- each and Member's Registration No. 06 on dated and bearing distinctive Nos. 041 to 050 (both inclusive) having Share Certificate No. 05 and Member's Registration No. 05 in favour of Mr. Mansukhla B. Shah (Share Certificate No. 5);

8. By and Agreement for Sale dated 26.04.1967, Mr. Mansukhlal B. Shah & Mrs. Champa Mansukhlal Shah, had sold and transferred all their rights, title and interest in favour of Ramniklal M. Desai and Binin M. Desai for the price and consideration. and upon the terms an conditions mentioned therein and accordingly the said Society have admitted Ramniklal M. Desai and Bipin M. Desai as members and incorporated their name in Share Certificate No. 5 and 6;

9. The Owners have represented that the said Share Certificates has been lost/misplaced and same is not traceable and by virtue of Indemnity Bond dated 07 th April, 1993, Mr. Ramniklal M. Desai & Mr. Bipin M. Desai have enabled the Society to issue Duplicate/New Share Certificates and accordingly duplicate Share Certificates were issued in their favour;

10.Mr. Ramniklal M. Desai died intestate on 21.10.2003, leaving behind him the following legal heirs and representatives

Sr. No.	Particulars	Relationship
1.	Mrs. Kusumben R. Desai	Wife
2.	Deepak R. Desai	Son
3.	Mrs. Asha P. Doshi	Married Daughter

As per Hindu Succession Act, 1956 which he was governed at the time of his

1.Mr. Bipin M. Desai died intestate on 23.08.2009, leaving behind him the following legal heirs and representatives:

Sr. No.	Particulars	Relationship
1.	Mrs. Aruna B. Desai	Wife
2.	Mrs. Kashish K. Mehta	Married Daughter

As per Hindu Succession Act, 1956 which he was governed at the time of his

death: 2.Simultaneously, upon the death of Ramniklal M. Desai and Bipin M. Desai, the Society has transferred the Share Certificate No. 5 & 6 in favour of their respective legal heirs i.e., Owners herein and are entitled and became joint Owners in respect of their respective undivided shares, right, title and interest in the said property:

The Owners have represented that they have lost and/or misplaced certain original document being Agreement dated 26.04.1967, executed between Mr. Mansukhlal B. Shah & Mrs. Champa Mansukhlal Shah and owners, despite of conducting necessary due diligence have been made by them, the original Agreement could not be found.

4. The Owners have also lodged the Police Complaint at Tardeo Police Station, on 07.02.2024 bearing Report No. 17870-2024, for the aforesaid Agreement and Police bComplaint has lodged at Tardeo Police Station bearing Report No. 18377-2024 on 08.02.2024 for Share Certificates

15.It is further represented that though the document is lost but the title in respect of the property described in schedule is free from any nature of lien, charge or encumbrances.

6. The Owners have principally agreed to transfer and assign the residue Leasehold Rights in respect of the said property more particularly mentioned in the schedule hereunder written in favour of our client subject to the compliance of terms and conditions as mutually agreed between them:

7. We are issuing this public notice inviting any person/s, company, firm, Association of Person or anybody is having any claim and /or any right to the Said Property described in the Schedules hereunder written, either by way of deposit of title deeds, sale, exchange, assignment, gift, mortgage, trust, inheritance, possession bequest, maintenance, lien, legacy, lease, tenancy, license, lis-pendens, custodia legis, easement or otherwise, or any other right whatsoever are hereby requested to make the same known in writing with documentary proof in support thereof to the undersigned at his office address at Premises No.04, First Floor, Plot No. 37, RSC 19, Part 1, MHADA Layout, Gorai Sangli Co-operative Housing Society Ltd., Goral Road, Borivali (West), Mumbal - 400 091 within 14 (Fourteen) days from the date of this Notice only by way of Speed Post/R.P.A.D, the same will be considered, failing which the sale, transfer and assignment will be completed without any reference to any such claim/s, if any, made thereafter and which shall be considered as waived and/or abandoned to all intents and purposes.

THE SCHEDULE ABOVE REFERRED TO: (The Said Property)

ALL THAT piece or parcel of Leasehold Land bearing CTS No. 1540/A/4, Original Plot No. 634, Corresponding Final Plot No. 575/18/NS of TPS III, Bandra admeasuring 443.30 Sq.Mirs., or thereabouts of Village Bandra, Taluka Bandra, in the Registration District and Sub- District of Mumbai Suburban District, lying being and situated at 1st Road, Plot No. 18, Jaybharat Society, Khar West. Mumbai-400 052 and bounded as follows:-

On or towards East : Plot No. 19 On or towards West : Plot No. 17 On or towards North: Wide Road No. 1 On or towards South: Plot No. 15

Place:Mumbai

Date: 10.02.2024

For PRIME LEGEM Through its Sole Proprietor, Pratik Jani. Advocate, High Court, Bombay

Advocate for Intended Assignee

BEFORE THE ADMINISTATOR GENERAL MAHARASHTRA STATE, MUMBAI
TESTAMENTARY & INTESTATE JURISDICTION

PETITION NO 16 OF 2023 Shri. Dhondu Hari Rahatawal

...Deceased Versus

Smt. Lakshmibai Dhondu Rahatawal ...Petitione One Smt. Lakshmibai Dhondu Rahatawal residing at Room No 254, Bharat Nagar, Kumbharwad 90 Feet Road near Sion Hopistal, Sion East, Dharavi, Mumbai - 400 017; claiming to be the wife of the deceased abovemaned late Shri Dhondu Hari Rahatawal, has filed above mention Petition for grant of administrator General's Certificate under Section 29 of the Administrators General Act, 1963 as amended by Act 12 of 2002 in respect of estate of the deceased who died intestate at Mumbai, on 17/01/2023 leaving behind **Rs.1,49,949/-** in the bank account of Bank of Maharashtra bearing Account No. 143610100002742 branch Anjarle

Any person who has objection for grant of Administrator General's Certificate in favour of the Petitioner abovemaned in respect of the abovesaid estate of the said deceased, is hereby notified to come and see the proceeding to the Office of the undertaking at 2nd floor, Old Secretariat (Annexe), Near Elphinstone College, Mahatma Gandhi Road, Mumbai - 400 032 within 30 days from the date hereof and lodge

his/her say, if any.

Mumbai, dated this 15th day of September, 2023;

Dr. Chandrashekhar S. Bahakar Administrators Generals. Maharashtra State, Mumbai

PUBLIC NOTICE

NOTICE is hereby given that MR. MAHAVIR PRASAD SHARMA owner of Flat No.413, Fourth Floor, Mahavir Jyot Co-Op.Hsg.Soc. Ltd., Modi Patel Road, Bhayandar (W), Dist Thane, & also hold Share Certificate No.51, Dist.No.251 to 255 issued by society Mahavir Jyot Co-Op. Hsg. Soc. Ltd., hereinafter ferred to as the SAID FLAT & SAID SHARES. The said MR. MAHAVIR PRASAD SHARMA has expired on 29.03.2023, & his wife MRS. SUMANLATA SHARMA was also expired on 23.05.2005. And my client MR. MANISH MAHAVIR PRASAD SHARMA is the Son and only legal heir entitled to the said Flat & said Shares. In this respect all persons including heirs, claimants, objector claiming any right, title or interest as legal heirs, or by way of sale, gift, lien, mortgage, whatsoever are hereby required to make the same known to the undersigned along with documents, agreement etc., at his office at S-6, Kornal Tower, Patel Nagar, Station Road, Bhayandar (W), within 15 days from the date hereof, failing which my client shall be considered as legal heir, owner of the said Flat & said Shares, and no claims whatsoever shall be

Date: 10/02/2024 ANIL B.TRIVEDI ADVOCATE. HIGH COURT (MUMBAI)

G.K.P. PRINTING & PACKAGING LTD. Gala No. 1, Ground Floor, Champion Compound, Opp. Chachas Dhaba, Vasai, Palghar - 401208 CIN L21012MH2018PLC307426 • Email: gkpcompliance@gmail.com • Website: www.gkpl.in Statement of Standalone Unaudited Financial Results for the Quarter Ended Dec 31, 2023

Sr.	Particulars	Qua	arter Ended		Year Ended
No.		31/12/2023	30/09/2023	31/12/2022	31/03/2023
		Unaudited	Unaudited	Unaudited	Audited
1.	Total Revenue from Operation	540.06	799.41	1417.88	5607.08
2.	Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional & / or Extraordinary items	1.98	2.96	18.28	118.28
3.	Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and / or Extraordinary items#)	1.98	2.96	18.28	118.28
4.	Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and / or Extraordinary items#)	1.40	2.25	14.52	85.90
5.	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)	1.40	2.25	14.52	85.90
6.	Equity Share Capital Face Value Rs. 10/- Each	2199.88	2199.88	2199.88	2199.88
7.	Earnings per share (of Rs.10/- each)(for countinuing & discountinued Operation: A. Basic B. Diluted	0.01 0.01	0.01 0.01	0.07 0.07	0.39 0.39

The above is an Extract of the detailed format of Unaudited Quarter Ended Financial Results filed with the Stock Exchange under Regulation 33 of SEBI (Listing Obligations and Disclosure Regulations, 2015, The full format of the Quarterly Financial Results are available on the Stock Exchange website i.e. www.bseindia.com and on the website of the Company i.e. www.gkpl.in.

These Standalone Unaudited Financial Results have been reviewed by the Audit Committee in its meeting concluded on 09

February, 2024 and were approved by the Board of Directors in their meeting held on 09th February, 2024.

For, G.K.P. Printing & Packaging Limited Place: Vasai Sd/- Keval Goradia - Managing Director

FILMCITY MEDIA LIMITED

CIN: L99999MH1994PLC077927 Regd Office :- A/511, Royal Sands Chs Ltd, Shastri Nagar, Andheri West, Mumbai - 400053, Maharashtra Email :- filmcitym@gmail.com website: www.filmcitym.com

Extract of Standalone Unaudited Financial Results for the quarter and Nine Month ended 31st December, 2023 (7 in Lacs) Nine Month Ended Year Ended Quarter Ended

	31.12.2023	30.09.2023	31.12.2022	31.12.2023	31.12.2022	31.03.2023	
Particulars	Unaudited	Unaudited	Audited	Unaudited	Audited	Audited	
Total Income from Operation (Net)	29.75	5.69	0.00	35.44	0.00	0.00	
Net Profit/(Loss) from the ordinary activities after tax	0.15	-66.29	-19.28	-85.32	-19.91	-36.91	
Net Profit/(Loss) for the period after tax							
(after Extraordinary items)	0.15	-66.29	-19.28	-85.32	-19.91	-36.91	
Total Comprehensive Income for the period (Comprising of							
Profit/loss and other Comprehensive Income)	0.15	-66.29	-19.28	-85.32	-19.91	-36.91	
Equity Share Capital	305.71	305.71	305.71	305.71	305.71	305.71	
Reserve (excluding Revaluation Reserves as shown in the							
Balance sheet of previous year)	0.00	0.00	0.00	0.00	0.00	-11.64	
Earning Per Share (before extraordinary items)							
(of Rs. 1/- each)							
Basic:	0.00	-0.22	-0.06	-0.28	-0.07	-0.12	
Diluted:	0.00	-0.22	-0.06	-0.28	-0.07	-0.12	
Earning Per Share (after extraordinary Items)							
(of Rs. 1/- each)							
Basic:	0.00	-0.22	-0.06	-0.28	-0.07	-0.12	
Diluted:	0.00	-0.22	-0.06	-0.28	-0.07	-0.12	

lled format of Quarter & Nine Month ended 31.12.2023 Standalone Una the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing and other Disclosure Requirments) Regulation, 2015. The Full format of the Quarter and Nine Month ended Financial Results are available with Stock Exchange website www.bseindia.com and on the Comapny's website <u>www.filmcitym.com.</u> The Detailed Unaudited Financial Results for the Quarter and Nine Month ended 31.12.2023 have been reviewed by the Audit nmittee and approved by the Board of Directors in their respective meeting held on 09.02.2024. The figures of the previous period/year have een regruped/recast, wherever considered necessary, to confirm to current year classification.

For FILMCITY MEDIA LIMITED SURENDRA RAMKISHORE GUPTA Managing Director DIN: 00778018

TENDER NOTICE

Civil Contractor required for Self Redevelopment of Shrim Co Op Hsg. Soc Ltd Situated in kurla (East) (MHADA) Please reply with quotation to: Shrimrdc@gmail.com 9137212443

JAY RADHAKRISHNA CO-OP. HOUSING SOCIETY LTD. Add:- Ram Nagar Road, Behind Shakti Park, Virar (W.), Tal. Vasai, Dist. Palghar-401303

DEEMED CONVEYANCE NOTICE

Notice is hereby given that the above Society has applied to this office for declaration of Deemed Conveyance of the following properties. The next hearing is kept on 21/02/2024 at 2:00 PM.

M/s. Vinay Associates And Others those who have interest in the said property may submit their say at the time of hearing at the venue mentioned below. Failure to submit any say, it shall be presumed that nobody has any objection and further action will be

> Description of the property -Village Virar, Tal. Vasai, Dist. Palghar

Survey No. Hissa No. Plot No. Area 2120 Sq. Mtrs. Office: Administrative Building-A, (Shirish Kulkarni) 206, 2nd Floor, Kolgaon, (SEAL) Palghar-Boisar Road, Tal. & Dist. Competent Authority & District

KRISHNA NIVAS CO-OP. HOUSING SOCIETY LTD. Add :- Gujarati High School Road, Virar (W.), Tal. Vasai, Dist. Palghar-401303 **DEEMED CONVEYANCE NOTICE**

Notice is hereby given that the above Society has applied to this office for declaration of Deemed Conveyance of the following properties. The next hearing is kept on 21/02/2024 at 2:00 PM.

M/s. Baldev Builders And Others those who have interest in the said property may submit their say at the time of hearing at the venue mentioned below. Failure to submit any say, it shall be presumed that nobody has any objection and further action will be taken.

> Description of the property -Village Virar, Tal. Vasai, Dist. Palghar

			_
Survey No.	Hissa No.	Plot No.	Area
312	1 (P)	17	377 Sq. Mtrs.
312	1 (P)	19	338 Sq. Mtrs.
Office : Administratio	o Duilding A		Sd/-

206, 2nd Floor, Kolgaon, Palghar-Boisar Road, Tal. & Dist. Palghar, Date: 09/02/2024

Palghar. Date: 09/02/2024

(SEAL

(Shirish Kulkarni) Competent Authority & District Dy. Registrar Co.Op. Societies, Palghar

Dy. Registrar Co.Op. Societies, Palghar

जाहिर नोटीस

उपनिबंधक, सहकारी संस्था, पी विभाग, मुंबई यांचे कार्यालय रूम नं. ३०३, तिसरा मजला, ओ विंग, बी.एम.सी. गोडावुन बिल्डिंग, संस्कृती कॉम्प्लेक्स जवळ, ठाकुर कॉम्प्लेक्स, ९० फुट रोड, कांदीवली (पूर्व), मुंबई - ४०० १०१

जा.क्र. ५६७७, दिनांक ०६/०२/२०२४

..... अर्जदार

... गैरअर्जदार

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० चे अन्वये कलम १५४ बी २९ चा दावा अर्ज क्रमांक १३१/२०२३

प्रति चेअरमन / सेक्रेटरी

क्रिष्णा उत्सव को. ऑप. हौसींग सोसायटी लि. खंडेलवाल लेआऊट, मुन्ही टाईम थेअटर जवळ,

ऑफ लिंक रोड, मालाड (पश्चिम), मुंबई-४०००६४.

श्री. कवलजित सिंग, ॲण्ड गुरूचरण सिंग गिरला, सदनिका क्र. अं/ १०२,

क्रिष्णा उत्सव को-ऑप. हौसींग सोसायटी लि.

वसूली दाखला मिळणेबाबत विनंती केलेली आहे.

खंडेलवाल लेआऊट, मुन्ही टाईम थेअटर जवळ, ऑफ लिंक रोड, मालाड (पश्चिम), मुंबई-४०००६४.

जाहिर नोटीस महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० चे कलम १०१ सुधारित अध्यादेश १५४

बी २९ अन्वये अर्जदारांनी गैरअर्जदार यांचे विरुध्द वसली दाखला मिळणेकरीता या कार्यालगाकरे अर्ज सम्बल केलेला आहे गानी चोंद घ्याती अर्जदार संस्था त्यांची कायदेशीर येणी वसल करण्यासाठी गैर अर्जदार यांचे विरुध पत्रव्यवहार केला असता त्यांनी याबाबत कोणतेही उत्तर न दिल्याने गैर अर्जदार यांचे विरुध्द

सदरेचा दावा हा दिनांक २९/०२/२०२४ रोजी ३.०० वाजता अंतिम सुनावणीसाठी त्रेवलेला आहे.

गैरअर्जदार अथवा त्यांचे कायदेशीर वारस किंवा प्राधिकृत व्यक्ति मार्फत याबाबत समक्ष हजर राहून त्यांचे म्हणणे/ आक्षेप संबंधित कागदपत्रांच्या पुराव्यासह दाखल करावा व या

या प्रकरणी गैरअर्जदार / इच्छुक इसम हजर राहिले नाही अथवा लेखी / तोंडी म्हणणे दाखल केले नाही तर या प्रकरणी एकतर्फी सुनावणी घेऊन दाव्याबाबत निर्णय दिला जाईल. सदरची नोटीस ही आज रोजी ०६/०२/२०२४ माझ्या सही शिक्यानिशी देत आहे.

(शिक्का

उपनिबंधक सहकारी संस्था, पी-विभाग, मुंबई NOTICE

NOTICE
Smt. Manisha Manohar Yadav member of Mahapalika laghuvetan K.S.G.S.M Ekatmata Nagar, J.B. Nagar, Andheri (E) and holding Flati in Building no 5A/15 of the society, died on 10/08/2023 without making any nomination. The society hereby invites claims and objections from heir or other claimants within period of 2 days from the publication of this

objections from heir or other claimants within period of 7 days from the publication of this notice. If no claims/ objections are received within the period prescribed above, the society shall be free to deal with the shares and interest of the deceased member as per bye laws. A copy of registered bye laws of the society is available for inspection by the claimants/objectors in the office between 11:30 am to 4:00 pm from date of publication of this notice.

of this notice.

Place: Mumbai Date: 10/02/2024 Secretary

Mahapalika L.K.S.G.S. M, Andheri

PUBLIC NOTICE

TAKE NOTICE THAT my client Mr.
Abdul Hamild Abdul Majid Gigani is negotiating for purchase of the property admeasuring 363.71 Sq meter (as per property card) C 5 No 1876, Mandwil Division, Land with 3 Stors Wollding structure known as Jaan Mohammed Building thereon presently in the use and occupation of various transferences between 43 8448 Nickanases. tenants/occupants situated at 36/48 Nishanpada Road & 25/35 Tandel Street, Mumbai 400009 more over described in the Schedule hereto below free from all encumbrances.

from all encumbrances.

Any person having any claim or right in respect of the said property by way of inheritance, share, sale, mortgage, lease, lien, license, gift, possession or encumbrance howsoever otherwise is hereby required to intimate to the undersigned within 15 days from the date of publication of this notice of his such claim, if any, with all supporting documents failing which the said Property will be transfer without reference with further completion of documentation and to such claim and the claims, if any, of such person shall be treated as waived and not binding on our client.

THE SCHEDULE ABOVE REFERRED TO:

All that piece & parcel land with structure 363.7 meter (as per property card) Mandvi Division, bearing C. S. No. 1876, Land with building structure known as Jaan Mohammed Building situated at 36/48 Nishanpada Road & 25/35 Tandel Street, Mumbai 400009 registered in the Book of Collects of Land Revenue Nos 662, Laughton Survey No. PART OF 3112 and is Assessed under Ward No. B ward assessed by the Assessor of Municipal Rate and Taxes in Mumbai District.

Dated this 10™ February 2024 Advocates for the Purchaser
Advocates for the Purchaser
Asadali Mazgaonwala, M/s. Makker & Co
Shop No. 7B, Shamji Moraji Bidg,
Champshi Bhimji Road, Opp Mazgaon Tower,
Mazgaon, Mumbai - 400 010.

PUBLIC NOTICE

Notice is hereby given that my clients Mrs. Farzana Salman and Mr Amir Salman having address at 205/206, A' Wing Dipti Green CHS Ltd ,Opp. Bombay Cambridge School, J.B Nagar Andheri(east) Mumbai-99 have represented me that below said documents of Apartment no. 7, 1st floor building no. 23, Hill View Apartments Owners Association NL-5, Sector 11, Nerul (east) Navi Mumbai Dist Thane 400706 which was attached along with the original "Agreement to Sell" between M/S Network 18 Media & Investments Ltd. and Farzana Salman & Amir Salman registered at Sub-Registrar office Thane dated 28/02/2013 vide Document no.991-2013 having total 45 pages, out of which page nos. from 19 to 45 are misplaced and/or lost and /or not traceable. The misplaced and/or lost and /or not traceable documents details are mentioned below:

1.Original RTGS/NEFT payment-cum -debit instruction slips (2 nos.) of Greater Bombay Co-Op Bank Ltd. Andheri East Mumbai.

2.Original NOC Hill view Apartments CHS Ltd. 2.Original NOC min view Apartments on S Ltd for transfer of above mentioned flat 1:7, First Floor,NL-5 Bldg No.23.

3.Copy of CIDCO typical floor plan.

4.Copy of CIDCO Deed of Apartment single/

cover page. 5.Certified copy of Board resolution of Network 18 Media & Investments Ltd held on

6.Copy of CIDCO Possession receipt of Tata

Press.

7. Original declaration letter by Farzana Salman R.Copy of General power of attorney given by Farzana Salman to Amir Salman.
 Copy of Photo IDs of M/S. Network 18 Media

& Investments Ltd & Amir Salman & Farzana Salman & Witnesses. 10.Original Dast Goshwara Bhag-1 and Bhag-2 No.991/2013 dated 28/2/2013.

Our client has confirmed that the above said documents have not been deposited with any person/s and /or institution with an intention of creating security in respect of the said property or any part thereof. There is no lien or claim on the property as on date. The members of the Public are informed not to deal or carry out any transaction in respect of the above said.

any transaction in respect of the above said property documents. Any person/s finding the said misplaced/lost documents or having any shares, rights, title, claim, or interest should inform the undersigned

in writing within 14 days from the date hereof, failing which such claims shall be treated as Date: 10/02/2024

Adv Vipula S Nalk Shop no. 2, Kadamwadi, Marol Pipeline, Andheri(East) Mumbai-400059 Tel- 9967519284

यूनियन बैंक Union Bank ऑफ इंडिया

Place : Mumbai Date : 09.02.2024

Regional Office - Greater Pune - Shop No 201 & 202, Stellar Enclave, DP Road, Aundh, Pune 411007

E-AUCTION SALE NOTICE - Mega E -Auction Sale Notice for Sale of immovable properties

E-Auction Sale Notice for Sale of Immovable Assets under the Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 read with proviso to Rule 8 (6) of the Security Interest (Enforcement) Rule, 2002

Notice is hereby given to the public in general and in particular to the Borrower(s) and Guarantor (s) that the below described immovable property mortgaged / charged to the Secured Creditor, the constructive / physical (whichever is applicable) possession of which has been taken by the Authorized Officer of Union Bank of India (secured creditor), will be sold on "As is where is", "As is what is" and "Whatever there is" as per below mentioned details given in tabular form:

Sr No.	Name of account holder	Description of property	Reserve Price	EMD	Amount Due as on Date of NPA	Branch Name & Manager's Contact No & A/c details
1		Flat No 02,Ground Floor, CTS No. 291/A, 291/B, 292AA, 292B, Maryan Apartment, Kachchi Mohallah, Old Panvel Tal Panvel, Dist Raigad - 410206 Area- 463 Sqft	Rs. 31,38,000/-	Rs. 3,13,800/-	Rs. 25,65,885/- & further interest thereon	KARJAT BRANCH PRERNA WAGHULE 9892176662 A/C NO-618201980050000 IFSC- UBIN0561827
2	Mr. Hanslal Shrirampyare Prasad & Mrs. Minadevi Hanslal Prasad	All that part of the property bearing Flat No.04 (102), on 1st Floor, C-Wing, Vinayak Aangan, Village-Dahivali Tarfe Need, Tal-Karjat & Dist-Raigad - 410201. Built Up Area-743.00 Sq Ft.	Rs. 23,40,000/-	Rs. 2,34,000/-	Rs. 19,10,453/- & further interest thereon	Karjat (61820) Prerna S. Waghule Mob 9892176662 A/C NO618201980050000 IFSC- UBIN0561827
3	Nikhil Uday Rajpurkar & Mohini Nikhil Rajpurkar	Flat No.g 103 Admeasuring 535 Sqft Built Up Area 1st Floor Sai Shraddha Residency Gat No 48/2 Near Varse Water Tank Village Varse Tal Roha Dist Raigad 402109 (Area-535 Sq Mtr)	Rs. 12,50,000/-	Rs. 1,25,000/-	Rs. 12,56,348.00 & further interest thereon	ROHA BRANCH - TULANKAR LALIT SARANGDHAR - 9960789832 AC NO: 763601980050000 IFSC: UBIN0576361
4	Mahesh Vilas Nagavkar & Mrs Meghana Mahesh Nagavkar		Rs. 12,33,000/-	Rs. 1,23,300/-	Rs. 27,59,085.00 & further interest thereon	ROHA BRANCH - TULANKAR LALIT SARANGDHAR - 9960789832 AC NO: 763601980050000 IFSC: UBIN0576361
5		Flat No 405, Building No 9, 4th Floor, S No 180/1, 181/2 & 182, Morya Hometown, Opp Mumbai Goa Highway, At Patansai, Tal Roha, Dist Raigad - 402106 And Construction Thereon	Rs. 11,97,000/-	Rs. 1,19,700/-	Rs. 10,80,419.00 & further interest thereon	ROHA BRANCH - TULANKAR LALIT SARANGDHAR - 9960789832 AC NO: 763601980050000 IFSC: UBIN0576361
6	Mr. Islam Mohammed Ali	Flat No 07, 2nd Floor, Jabin Apartment, S. No 174(140), Plot No 03, Gawal Wadi Road, Roha, Dist Raigad-402109 And Construction Thereon	Rs. 16,10,000.00/-	Rs. 1,61,000.00	Rs. 8,87,225.00 & further interest thereon	ROHA BRANCH - TULANKAR LALIT SARANGDHAR - 9960789832 AC NO: 763601980050000 IFSC: UBIN0576361
7	Rahul Kashinath Joshi & Priya Rahul Joshi	Flat no A/202 on Raised Floor in the Building known as Chandrabhaga Swapnapurti Apartment constructed on Plot No 1,2 &3 situated at Roth Khurd Area Admeasuring 877 sqft Ral Roha Dist Raigad 402109 (877 SQFT)	Rs. 19,39,000/-	Rs. 1,93,900/-	Rs. 29,30,515 & further interest thereon	ROHA BRANCH - TULANKAR LALIT SARANGDHAR - 9960789832 AC NO: 763601980050000 IFSC: UBIN0576361

*E Auction Date: 28.02.2024 between 11:00 Am to 4:00 Pm. Last date for submission of EMD: Before start of E-Auction. EMD Shall be deposited through MSTC only. Details of encumbrances if any - Not Known

*as per Sec 194-IA of income Tax act 1961, TDS @1% will be applicable on the sale proceeds where sale consideration is Rs 50.00 lakhs & Above. The successful bidder or purchaser shall deduct 1% TDS from the sale price & deposit the same with the income tax department with form no 16-B, containing the PAN no as a seller & submit the original receipt of the TDS certificate to the bank. The purchaser shall be liable for payment of local taxes, Excise duty & any other statutory dues. The registration charges & stamp duty on the document executed for affecting the sale shall be borne by the purchaser.

For detailed terms & conditions of the sale, please refer to the link provided ion Union Bank of India secured creditors website i.e. https://www.mstcecommerce.com/auctionhome/ibapi/index.jsp. EAuction process will be held through MSTC only.

Place - Pune.

Date - 09.02.2024

Authorized Officer Union Bank of India